

Date: May 31, 2019

To
Bombay Stock Exchange Limited,
1st Floor, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai - 400001

Sub: Newspaper Publication as per Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulations, 2015.

Scrip Code - 504028

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed the copy of newspaper publications in respect of Audited Financial Results) for the Financial Year ended on 31st March, 2019 approved at the meeting of Board of Directors held on May 29, 2019:

1. Business Standard
2. Navakal

Kindly take the same on record.

For GEE LIMITED



SADIK JAFAR THANGE
COMPANY SECRETARY
MEMBERSHIP NO: A56898


GEE Limited

REGISTERED OFFICE

Plot No. E-1, Road No.7,
Wagle Industrial Estate,
Thane 400 604, Maharashtra, India
P: +91-02225820619 | F: +91 22 2582 8938
W: www.geelimited.com
CIN: L99999MH1960PLC011879

KALYAN PLANT

Plot No. B-12 MIDC,
Kalyan Bhiwandi Road,
Saravli, Kalyan 421311, Thane,
Maharashtra, India
P: +91 25 2228 0358/281176/90
F: +91 25 2228 1199
E: geeho@geelimited.com



ASSAM POWER GENERATION CORPORATION LIMITED
NOTICE INVITING TENDER
E-TENDER NO. APGCL/CGM(G)/Lower Assam/Gas/02/2019 Dated: 31-05-2019

Invitee: The Chief General Manager (Generation), APGCL, Paltanbazar, Guwahati-01

Name of the work: To conduct assessment/ study & preparation of Pre-feasibility report for setting up of one no. of power generating station of 725 MW capacity at any suitable place (North Bank) of Lower Assam using Natural Gas from National Gas Grid.

Last Date & Time of receipt of E-Tender: Up to 13:00 Hrs. of 21-06-2019
Date & Time of opening of Technical bids: At 13:30 Hrs. of 21-06-2019
For details please visit e-procurement portal <https://assamtenders.gov.in> and www.apgcl.org. Any extension/ addendum/ corrigendum etc. will be made available in the website mentioned above.

Sd/- Chief General Manager (Generation), APGCL

NOTICE

Winding-up of Kotak Quarterly Interval Plan Series 13

Notice is hereby given that Kotak Quarterly Interval Plan Series 13 has attracted provisions of SEBI/IMD/CIR No. 10/22701/03 dated December 12, 2003 and amendments thereof, consequently it is being wound up with immediate effect as per the provisions of the aforesaid circular.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai
May 30, 2019

Any queries / clarifications in this regard may be addressed to:
Kotak Mahindra Asset Management Company Limited
CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097. Phone Number: 022 - 66056825 • Email: mktal@kotak.com • Website: assetmanagement.kotak.com
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Sd/-
Nilesh Shah
Managing Director

Vaya FINSERV PRIVATE LIMITED
Registered Office: SLN Terminus, # 4 - 51/SLNT/4-05, Gachibowli, Kondapur Road Hyderabad-500032
Tel: 040 - 47896999, CIN: U67191TG2014PTC033562, website: www.vayaindia.com Email: contact@vayaindia.com

Audited financial results for the year ended 31 March 2019 (₹ in Lakhs)

SNo.	Particulars	Half year ended 31 March 2019 Unaudited (refer Note 2)	Half year ended 31 March 2018 Unaudited (refer Note 2)	Year ended 31 March 2019 Audited	Year ended 31 March 2018 Audited
1.	Total Income from Operations	7,800	3,128	13,811	5,086
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,619	256	4,005	463
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,619	256	4,005	463
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,829	190	2,831	368
5.	Paid-up equity share capital (Face value of the share is ₹10 each)	2,734	2,659	2,734	2,659
6.	Compulsorily convertible preference share(CCPs)capital	13,000	3,000	13,000	3,000
7.	Reserves excluding Revaluation Reserves	1,876	(302)	1,876	(302)
8.	Net worth	17,610	5,357	17,610	5,357
9.	Paid up debt capital/ Outstanding debt	33,376	14,500	33,376	14,500
10.	Outstanding redeemable preference shares	-	-	-	-
11.	Debt/ Equity Ratio	1.90	2.71	1.90	2.71
12.	Earnings Per Share (EPS)				
	- Basic	5.39	0.43	8.18	1.15
	- Diluted	5.39	0.43	8.18	1.15
13.	Debt redemption reserve (refer note 6 below)	-	-	-	-
14.	Capital redemption reserve	-	-	-	-

COX & KINGS
FINANCIAL SERVICE LIMITED
COX AND KINGS FINANCIAL SERVICE LIMITED

CIN: U74999MH2016PLC289073
Regd. Office: 1st Floor, Turner Morrison Building, 16 Bank Street, Fort, Mumbai - 400 001
Email Id: compliance@ckfsl.com Website: www.ckfsl.com Tel: 022 6196 8888

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019

(Rs. in lakhs)

SI No	Particulars	Quarter ended 31st March 2019 (Audited)	Quarter ended 31st December 2018 (Audited)	Quarter ended 31st March 2018 (Unaudited)	Year ended 31st March 2019 (Audited)	Year ended 31st March 2018 (Audited)
1	Total Income from Operations	2,328.03	2,558.03	3,186.14	10,247.53	9,490.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(969.90)	342.86	1,187.62	497.23	2,160.97
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(969.90)	342.86	1,187.62	497.23	2,160.97
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(698.33)	285.44	790.17	334.23	1,360.63
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(696.94)	284.28	789.61	333.33	1,358.44
6	Equity Share Capital	7,285.45	7,285.45	1,400.00	7,285.45	1,400.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,670.73	2,367.68	7,222.85	1,670.73	7,222.85
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1 Basic :	-3.83	1.56	4.34	0.46	1.86
	2 Diluted :	-3.83	1.56	4.34	0.46	1.86

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly & Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity - <https://www.ckfsl.com/>.
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For & On behalf of the Board
For Cox & Kings Financial Service Limited

Sd/-
Vellattu Puthanveetil Ravindran Menon
Whole Time Director

Place: Mumbai
Dated: May 29, 2019

GEE LIMITED
Registered Office: Plot No. E-1 Road No. 7 Wagle Industrial Estate Thane - 400604
Website: www.geelimited.com
CIN: L99999MH1960PLC011879

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2019

Amount in Lakhs

Sr. No.	Particulars	Quarter ended 1 January, 2019 to 31st March, 2019	Corresponding 3 months ended in the previous year 1st January, 2018 to 31st March, 2018	Previous Quarter Ended 31st December 2018	Previous Year ending 31st March, 2018	Year to date Figures (1 April, 2018 to 31st March, 2019)
1.	Total Income from Operations	7824.39	5909.59	6724.38	22177.03	27471.08
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	79.63	249.99	221.43	497.58	491.21
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	79.63	249.99	221.43	497.58	491.21
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.23)	154.97	171.43	342.56	289.35
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(12.30)	154.82	171.48	342.41	289.23
6.	Equity Share Capital	472.52	472.52	472.52	472.52	472.52
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	6602.55	6398.77
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -					
	Basic :	(0.05)	0.66	0.73	1.45	1.22
	Diluted :	(0.05)	0.66	0.73	1.45	1.22

Notes:

- The statement of audited financial results ("The Statement") of GEE Limited ("The Company") for the quarter and year ended 31st March 2019 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 29th May 2019. The statement has been audited by the statutory auditors of the Company. The report of the statutory auditor is unqualified. The figures for the quarter ended 31st March 2019 and the corresponding quarter ended in the previous year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date unaudited figures upto the end of the third quarter of the relevant financial year which were subjected to limited review by the Statutory Auditors.
- The financial statements of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- Effective April 1, 2018, the Company has adopted IND AS 115 (Revenue from contracts with customers) using the cumulative effect method. However, there are no contracts which are open for more than 12 months during the year. Hence there is no impact of this standard.
- According to the requirements of IND AS and SEBI Regulations, revenue for the previous Year ended 31st March 2018 were reported inclusive of excise duty. The Government of India has implemented Goods and Services Tax ("GST") from 1st July 2017 replacing excise duty, service tax and various other indirect taxes. As per IND AS 118 the revenue for the year ended 31st March 2019 are reported net of GST. If the previously reported revenue were shown as net of excise duty, revenue of the Company would have been as follows:

Particulars	Year ended	
	31st March 2019	31st March 2018
Revenue from operation (Including Excise / GST)	31,980.72	24,759.96
GST recovered	4541.94	2641.37
Excise on Sales	-	507.72
Revenue from operations (net of GST and Excise Duty)	27,438.78	21,610.87

- The company had opened a liaison cum branch office in Dubai in the year 2009. The Board of Directors and the company's management were contemplating various options regarding the liaison. Finally the company's management took the final decision to close down the liaison office in Dubai with effect from 13th March 2019 and intimation to this effect was sent to the Dubai authorities also. The process of closing down the liaison office is in progress. Any expenditure in connection with closure will be accounted in the year of receiving the final NOC from the concerned UAE authorities. Going forward operations in relation to UAE region will be carried out from India.
- The company's scrutiny assessment for Assessment Year 2016-17 was completed in December 2018 and the DCIT has raised tax demand of Rs. 70.96 lakhs against which the company has filed an appeal with CIT Appeals-1, Thane on 14th January 2019. The DCIT has disallowed the company's claim in respect of long term capital gain from sale of flat (property held for sale in books of accounts). The tax department's contention is that the period of capital gain is to be calculated from the date of registration of purchase agreement of the flat and not from the date of allotment letter given by the builder of the property. In case of sale of flat, the period of holding i.e. from the date of allotment letter from the builder (21st October 2009) to the date of sale of the under construction flat on 30th October 2015 works out to more than 3 years where the profit from sale of flat will be long term capital gain and to be charged at 20% tax rate instead of normal tax of 30% as in the case of short term capital gain.
- The company had received a showcase notice dated 12th May 2010 demanding Rs. 4.02 Crores of CENVAT credit on certain imported materials in the year 2008-09. Under the instructions from excise authorities, the company has already reversed under protest CENVAT credit of Rs. 3.09 Crores in the year 2008-09. Pending disposal of the case a sum of Rs. 2.07 Crores reversed under protest is shown under "Claims against the excise authorities" under the head loans and advances. After filing an early hearing application on 10th August, 2015 with CEGATE the matter came up several times during the financial year and the final hearing has been concluded in January 2019. Additional information was called for and the same has been submitted by the company. The company has not yet received the final order copy. Adjustments will be carried out in the year of receipt of the order from CEGATE. The company is expecting a favourable outcome and also no cash outgo is anticipated as the matter is one of interpretation of law.
- In term of IND AS 108, the Company is having single reportable segment, i.e. "manufacturing of welding consumables, copper coated wires, flux core wires and welding fluxes".
- Nil investor complaints were received during the quarter. There was no complaint outstanding at the beginning or at the end of the quarter.
- The figures for the previous period/year have been regrouped/reclassified as necessary to conform to current period/year classification.
- The boards of directors after considering the business needs and also to consolidate financial strength of the company have decided not to recommend any dividend to equity shareholder of the company for the year 2018-19.
- The results would be uploaded and available for viewing in the Company's website at www.geelimited.com and at the Stock Exchange website of BSE i.e. www.bseindia.com

For GEE LIMITED
Sd/-
Payal Agarwal
CFO & Whole Time Director
DIN: 07198236

Date : 29.05.2019
Place : Thane

GREENPLY INDUSTRIES LIMITED
Registered Office: Makum Road, Tinsukia, Assam - 786 125
Corporate Office: 'Madgul Lounge', 6th Floor, 23 Chetla Central Road, Kolkata - 700 027
Corporate Identity Number: L20211AS1990PLC003484
Phone: +91 33 3051 5000 Fax: +91 33 3051 5010 Website: www.greenply.com E-mail: kolkata@greenply.com

Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended 31 March 2019
and Audited Consolidated Financial Results for the year ended 31 March 2019

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated		
		Three months ended 31.03.2019 (Audited)	Previous Three months ended 31.12.2018 (Unaudited)	Corresponding Three months ended 31.03.2018 in the previous year (Audited)	Year ended 31.03.2019 (Audited)	Year ended 31.03.2018 (Audited)	Year ended 31.03.2019 (Audited)	Previous year ended 31.03.2018 (Audited)
		1.	Total Income from Operations	51,616.58	46,285.03	43,713.34	1,83,220.57	1,70,413.55
2.	Net Profit for the period(before tax, Exceptional and / or Extraordinary items)	3,345.72	4,160.73	4,587.76	11,167.02	18,920.09	11,506.96	17,173.59
3.	Net Profit for the period before tax(after Exceptional and / or Extraordinary items)	3,345.72	4,160.73	4,587.76	11,167.02	18,920.09	11,506.96	17,173.59
4.	Net Profit for the period after tax(after Exceptional and / or Extraordinary items)	2,699.87	3,569.72	3,262.85	10,077.72	13,569.46	10,417.66	11,822.96
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,718.37	3,507.61	3,050.60	10,093.81	13,688.87	10,767.91	11,369.93
6.	Equity share capital	1,226.27	1,226.27	1,226.27	1,226.27	1,226.27	1,226.27	1,226.27
7.	Other Equity	-	-	-	99,485.92	90,279.11	96,405.18	86,524.27
8.	Earnings per equity share (of ₹1/- each) Basic and Diluted (₹)	2.20*	2.91*	2.66*	8.22	11.07	8.90	9.02

* Not annualised

Notes:

- The above is an extract of the Audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2019 are available on the BSE Limited (BSE) website (URL: www.bseindia.com/corporates), National Stock Exchange of India Ltd. (NSE) website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company's website (URL: www.greenply.com/investors).
- Post the applicability of Goods and Service Tax (GST) with effect from 1 July 2017, revenue from operations are disclosed net of GST, whereas excise duty formed part of Expenses in corresponding previous year. Accordingly, the revenue from operations and Expenses for the year ended 31 March 2019 are not comparable with the previous corresponding year presented in the results.
- The Company, pursuant to Regulation 33(3)(b)(i) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, has opted not to additionally submit quarterly consolidated financial results for the quarters. Accordingly, the Company has submitted only standalone financial results for the quarters. However, the Company has presented annual consolidated financial results for the year ended 31 March 2019.
- The figures for the three months ended 31 March 2019 and for the corresponding three months ended 31 March 2018 are the balancing figures between standalone audited figures in respect of the full financial year and the published year to date standalone figures upto the nine months of the respective financial year ending on 31 March.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on 30 May 2018, had considered and approved a draft Composite Scheme of Arrangement ("Scheme") between Greenply Industries Limited ("the Company") and Greenpanel Industries Limited ("Greenpanel"), a wholly owned subsidiary of the Company, to demerge the Medium Density Fiberboards and allied products business of Chittoor unit, Andhra Pradesh and Medium Density Fiberboards, Plywood and allied products business of Pantnagar unit, Uttarakhnad and, branches/administrative and marketing offices of the above respective businesses of the Company ("the transferred business") into Greenpanel, subject to necessary approvals from the concerned authorities, with effect from 1 April 2018 as the Appointed Date. The Company got the necessary approvals from BSE Limited and National Stock Exchange of India Limited, subject to certain conditions. On 4 February 2019, the shareholders and creditors of the Company have approved the Scheme in separate meetings of shareholders and creditors respectively, convened by the National Company Law Tribunal (NCLT). Next NCLT hearing is on 27 June 2019. Pending receipt of final approval from NCLT and other regulatory approvals and compliances, no adjustments have been made in the books of account and in the accompanying results in respect of the Scheme.
- The figures of the previous periods/year have been regrouped/reclassified, wherever necessary, to conform to the classification for the quarter and year ended 31 March 2019.
- There are no extra ordinary items during the above periods.

By order of the Board of Directors
Sd/-
Rajesh Mittal
Managing Director
(DIN : 00240900)

Place : Kolkata
Dated : 30 May 2019

GWELD
Registered Office: Plot No. E-1 Road No. 7 Wagle Industrial Estate Thane - 400604
Website: www.geelimited.com
CIN: L99999MH1960PLC011879

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2019

Amount in Lakhs

Sr. No.	Particulars	Quarter ended 1 January, 2019 to 31st March, 2019	Corresponding 3 months ended in the previous year 1st January, 2018 to 31st March, 2018	Previous Quarter Ended 31st December 2018	Previous Year ending 31st March, 2018	Year to date Figures (1 April, 2018 to 31st March, 2019)
1.	Total Income from Operations	7824.39	5909.59	6724.38	22177.03	27471.08
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	79.63	249.99	221.43	497.58	491.21
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	79.63	249.99	221.43	497.58	491.21
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.23)	154.97	171.43	342.56	289.35
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(12.30)	154.82	171.48	342.41	289.23
6.	Equity Share Capital	472.52	472.52	472.52	472.52	472.52
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	6602.55	6398.77
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -					
	Basic :	(0.05)	0.66	0.73	1.45	1.22
	Diluted :	(0.05)	0.66	0.73	1.45	1.22

Notes:

- The statement of audited financial results ("The Statement") of GEE Limited ("The Company") for the quarter and year ended 31st March 2019 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 29th May 2019. The statement has been audited by the statutory auditors of the Company. The report of the statutory auditor is unqualified. The figures for the quarter ended 31st March 2019 and the corresponding quarter ended in the previous year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date unaudited figures upto the end of the third quarter of the relevant financial year which were subjected to limited review by the Statutory Auditors.
- The financial statements of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- Effective April 1, 2018, the Company has adopted IND AS 115 (Revenue from contracts with customers) using the cumulative effect method. However, there are no contracts which are open for more than 12 months during the year. Hence there is no impact of this standard.
- According to the requirements of IND AS and SEBI Regulations, revenue for the previous Year ended 31st March 2018 were reported inclusive of excise duty. The Government of India has implemented Goods and Services Tax ("GST") from 1st July 2017 replacing excise duty, service tax and various other indirect taxes. As per IND AS 118 the revenue for the year ended 31st March 2019 are reported net of GST. If the previously reported revenue were shown as net of excise duty, revenue of the Company would have been as follows:

Particulars	Year ended	
	31st March 2019	31st March 2018
Revenue from operation (Including Excise / GST)	31,980.72	24,759.96
GST recovered	4541.94	2641.37
Excise on Sales	-	507.72
Revenue from operations (net of GST and Excise Duty)	27,438.78	21,610.87

- The company had opened a liaison cum branch office in Dubai in the year 2009. The Board of Directors and the company's management were contemplating various options regarding the liaison. Finally the company's management took the final decision to close down the liaison office in Dubai with effect from 13th March 2019 and intimation to this effect was sent to the Dubai authorities also. The process of closing down the liaison office is in progress. Any expenditure in connection with closure will be accounted in the year of receiving the final NOC from the concerned UAE authorities. Going forward operations in relation to UAE region will be carried out from India.
- The company's scrutiny assessment for Assessment Year 2016-17 was completed in December 2018 and the DCIT has raised tax demand of Rs. 70.96 lakhs against which the company has filed an appeal with CIT Appeals-1, Thane on 14th January 2019. The DCIT has disallowed the company's claim in respect of long term capital gain from sale of flat (property held for sale in books of accounts). The tax department's contention is that the period of capital gain is to be calculated from the date of registration of purchase agreement of the flat and not from the date of allotment letter given by the builder of the property. In case of sale of flat, the period of holding i.e. from the date of allotment letter from the builder (21st October 2009) to the date of sale of the under construction flat on 30th October 2015 works out to more than 3 years where the profit from sale of flat will be long term capital gain and to be charged at 20% tax rate instead of normal tax of 30% as in the case of short term capital gain.
- The company had received a showcase notice dated 12th May 2010 demanding Rs. 4.02 Crores of CENVAT credit on certain imported materials in the year 2008-09. Under the instructions from excise authorities, the company has already reversed under protest CENVAT credit of Rs. 3.09 Crores in the year 2008-09. Pending disposal of the case a sum of Rs. 2.07 Crores reversed under protest is shown under "Claims against the excise authorities" under the head loans and advances. After filing an early hearing application on 10th August, 2015 with CEGATE the matter came up several times during the financial year and the final hearing has been concluded in January 2019. Additional information was called for and the same has been submitted by the company. The company has not yet received the final order copy. Adjustments will be carried out in the year of receipt of the order from CEGATE. The company is expecting a favourable outcome and also no cash outgo is anticipated as the matter is one of interpretation of law.
- In term of IND AS 108, the Company is having single reportable segment, i.e. "manufacturing of welding consumables, copper coated wires, flux core wires and welding fluxes".
- Nil investor complaints were received during the quarter. There was no complaint outstanding at the beginning or at the end of the quarter.
- The figures for the previous period/year have been regrouped/reclassified as necessary to conform to current period/year classification.
- The boards of directors after considering the business needs and also to consolidate financial strength of the company have decided not to recommend any dividend to equity shareholder of the company for the year 2018-19.
- The results would be uploaded and available for viewing in the Company's website at www.geelimited.com and at the Stock Exchange website of BSE i.e. www.bseindia.com

For GEE LIMITED
Sd/-
Payal Agarwal
CFO & Whole Time Director
DIN: 07198236

Date : 29.05.2019
Place : Thane

